



30th July 2022

BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Mumbai: 400 001 Scrip Code: 500440	National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, 5th Floor Plot No. C/1, G Block Bandra Kurla Complex Bandra (East) Mumbai – 400 051 Scrip Code: HINDALCO
Mr. Daniel Schammo Banque Internationale A Luxembourg Societe Anonyme 69, Route d'Esch L-2953 Luxembourg Fax No. 00 352 4590 2010 Tel. No. 00 352 4590-1	

Dear Sir,

Sub: Newspaper Advertisement regarding 63rd Annual General Meeting of the Company to be held on 23rd August 2022 through Video Conference (VC)/ Other Audio – Visual Means (OAVM)

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A and Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, we enclose the copies of newspaper advertisement published in Business Standard (English) and Navshakti (Marathi), in compliance with Ministry of Corporate Affairs General Circular nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021, 21/2021 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021 and December 14, 2021 respectively, intimating that 63rd Annual General Meeting of the Company will be held on Tuesday, 23rd August, 2022 at 03.00 pm (IST) through Video Conferencing / Other Audio Visual Means.

The above information is also available on the website of the Company www.hindalco.com

This is for your information and records.

Thanking You,

For Hindalco Industries Limited

Anil Malik
President & Company Secretary

Hindalco Industries Limited

6th & 7th Floor, Birla Centurion, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai – 400030, India
T: +91 22 66626666/62610555 | F: +912262610400/62610500 | W: www.hindalco.com
Registered Office : Ahura Centre, 1st Floor, B wing, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai – 400093, India
Corporate ID No: L27020MH1958PLC011238



HINDALCO INDUSTRIES LIMITED

Regd. Office : Ahura Centre, 1st Floor, B - Wing, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai 400 093.
Tel No. 6691 7000 Fax No. 6691 7001 | Email: hindalco@adityabirla.com | CIN No.: L27020MH1958PLC011238
Please visit www.hindalco.com & www.adityabirla.com

NOTICE FOR SIXTY-THIRD ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 63rd Annual General Meeting ("AGM") of Hindalco Industries Limited ("the Company") is scheduled on Tuesday the 23rd August, 2022 at 3:00 p.m. (IST) through Videoconferencing ("VC") other Audio Visual Means (OAVM) to transact the business as set out in the notice of the AGM.

The AGM is being held in compliance with General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021 and 02/2022 dated 8th April, 2020, 13th April, 2020, 5th May, 2020, 13th January, 2021 and 5th May, 2022, respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA"), Government of India and applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 12th May, 2020, 15th January, 2021 and 13th May, 2022, issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), (collectively referred to as "SEBI Circulars").

In Compliance with aforesaid MCA and SEBI Circulars, the Notice of the 63rd AGM alongwith the Integrated Annual Report for the Financial year 2021-22 will be E-mailed to all members at the E-mail ID registered by the them with the Company / Depository Participant(s).

Members who have not registered/updated their E-mail ID with the Company are requested to register/update the same with the Company as below:

For Members holding shares in:

Physical Form: By sending email at hilinvestors@adityabirla.com

Electronic Form : with the Depository Participant

The Notice and Integrated Annual Report will be uploaded on the Company's website www.hindalco.com, and website of Stock Exchanges www.bseindia.com and www.nseindia.com.

The Board of Directors have at their meeting dated 26th May, 2022 recommended dividend @Rs. 4/- per equity share having nominal value of Re. 1/-each for the financial year 31st March, 2022. The dividend as recommended if approved by the shareholders at the ensuing AGM will be paid on or after 23rd August, 2022.

In case the Company is unable to transfer the dividend to any Member due to non availability of Bank account details, the Company shall dispatch the dividend warrants to them by post.

Registration of E Mail id and Updation of Bank Account :

Members who wish to register /update their E-mail Id and/or update Bank Account mandate for receipt of dividend with the Company are requested to follow the below instruction:

For shares in Physical Mode: Furnish the details in prescribed Form -ISR-1 duly signed as per specimen signature registered with the Company together with self-attested copy of the PAN Card (s), a cancelled cheque leaf at our registered office address or email at hilinvestors@adityabirla.com.

For shares in Electronic Mode: Update with Depository Participant (where the demat account is held). Communication and Prescribed form in this regard is also available on Company website www.hindalco.com

The Company will provide its members facility of remote e-voting through electronic services provided by National Securities Depository Limited (NSDL). In terms of SEBI circular No. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated December 9, 2020 on e-Voting facility provided by Listed Companies, Individual shareholders holding securities in demat mode are allowed to vote through their demat account maintained with Depository Participants. Shareholders are advised to update their mobile number and email Id in their demat accounts in order to access e-Voting facility. The process and manner of e-voting and voting at the AGM through various modes will be provided in the notice of AGM and will also be made available on Company's website.

Notice is also hereby given that pursuant to Section 91 of the Act and Regulation 42 SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 that the Register of Members of the Company will remain closed from Tuesday 16th August, 2022 to Monday 22nd August, 2022 (both days inclusive) for the purpose of payment of dividend for the year ended 31st March, 2022 and also for the AGM. The dividend, if approved will be paid on or after Tuesday 23rd August, 2022 to those Members and their Mandates whose name appear as:

- Beneficial Owners as at the end of business on Friday 12th August, 2022 as per the list to be furnished by National Securities Depository Limited (NSDL) /Central Depository Services (India) Limited (CDSL) in respect of shares held in electronic form;
- Members in the Register of Members of the Company in physical form which are maintained with the Company at the end of business on Friday 12th August, 2022.

For Hindalco Industries Limited

Place : Mumbai

Date : 28th July, 2022

Sd/-
Anil Malik
Company Secretary



IDBI Asset Management Limited

CIN: U65100MH2010PLC199319
Registered Office: IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Colaba, Mumbai - 400005
Corporate Office: 4th Floor, IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Colaba, Mumbai - 400005
Tel: (022) 66442800 Fax: (022) 66442801 Website: www.idbimutual.co.in E-mail: contactus@idbimutual.co.in

Notice No. 03/2022-23

Notice is hereby given to all investors/Unit holders of IDBI Mutual Fund that in accordance with Regulation 56 of Securities and Exchange Board of India (Mutual Funds) Regulations, 1996 read with SEBI circular no. SEBI/HO/MD/DF2/CIR/P/2018/92 dated June 5, 2018, the Annual Report and Abridged Annual Report of the schemes of IDBI Mutual Fund for the financial year ended March 31, 2022 has been hosted on our website viz. www.idbimutual.co.in and on AMFI website viz. www.amfiindia.com.

Investors can request for an electronic or physical copy of Annual Report or Abridged Annual Report through any of the following means:

- Telephone: Give a call at our Contact Centre at 1800 419 4324
- Email: Send an email to contactus@idbimutual.co.in
- Letter: Submit a letter at any of the IDBI AMC Offices or KFIN Technologies Pvt. Ltd. (RTA) Centres, list available at www.idbimutual.co.in

For IDBI Asset Management Limited

(Investment Manager to IDBI Mutual Fund)

Place : Mumbai
Date : July 28, 2022

Sd/-
Company Secretary and Chief Compliance Officer

Statutory Details: IDBI Mutual Fund has been set up as a trust sponsored by IDBI Bank Limited with IDBI MF Trustee Company Limited as the Trustee ("Trustee" under the Indian Trusts Act, 1882) and with IDBI Asset Management Limited as the Investment Manager.

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

NOTICE



Scheme-wise Annual Report and Abridged Annual Report of the Schemes of SBI Mutual Fund

Notice is hereby given that in terms of Regulation 54 of SEBI (Mutual Funds) Regulations, 1996 read with SEBI circular no. SEBI/HO/MD/DF2/CIR/P/2018/92 dated June 5, 2018, the scheme wise annual report and the abridged annual report ("the Reports") of the Schemes of SBI Mutual Fund for the period ended March 31, 2022 have been hosted on the website of mutual fund viz. www.sbfm.com and on the website of AMFI viz. www.amfiindia.com. Investors may accordingly view / download the Reports from the abovementioned websites.

Investors can also request for the physical or electronic copy of the scheme wise annual report or abridged annual report through telephone (contact us on our Toll Free Nos. 1800 209 3333/1800 425 5425), email (customer.delight@sbfm.com) or by submitting written request at any of the branch of AMC or CAMS (Computer Age Management Services Ltd.), details of which are available on www.sbfm.com.

For SBI Funds Management Limited

Sd/-

Vinay M. Tonse
Managing Director & CEO

Place: Mumbai

Date: July 28, 2022

Asset Management Company: SBI Funds Management Limited (A Joint Venture between SBI & AMUNDI) (CIN: U65990MH1992PLC065289), Trustee: SBI Mutual Fund Trustee Company Pvt. Ltd. (CIN: U65991MH2003PTC138496), Sponsor: State Bank of India Regd Office: 9th Floor, Crescenzo, C-38 & 39, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051
Tel: 91-22-67193000 • Fax: 91-22-67425687 • E-mail: partnerforlife@sbfm.com • www.sbfm.com

Mutual Fund investments are subject to market risks,
read all scheme related documents carefully.

SBFM/2022/JUL/17

TENDER CARE

— Advertorial

BANK OF BARODA MARKS ITS 115th FOUNDATION DAY BY FELICITATING CITIZEN PATH BREAKERS

Bank of Baroda (Bank), one of India's leading public sector banks, celebrated its 115th Foundation Day on 20th July 2022. To mark this important milestone, the Bank conferred the 'Baroda Sun Achievement Awards 2022' to five inspirational individuals/ companies who have made significant contributions in their respective fields, had a substantial impact on society and inspired others through their journey. The theme for the Bank's 115th Foundation Day is "Enhancing Tech, Enriching Lives", underscoring the pivotal role that technology plays at the Bank in increasing customer convenience, delivering better and more personalised service, automating processes, preventing fraud and deepening customer relationships. In 2021, the Bank launched 'bob World' – a full-service mobile banking platform that offers 95% of the retail services of the bank and has over 23 million activated users till date.

On the occasion of the Bank's 115th Foundation Day, Shri. Sanjiv Chadha, Managing Director & CEO, Bank of Baroda said, "This is truly a landmark occasion. The Bank's Foundation Day is an opportune time to reflect and look back on the Bank's accomplishments, but also more importantly, to look ahead to the future. We have a rich legacy, one that is built on our customers' trust. To add to that, over the years, the Bank has undergone multiple strategic transformations, keeping pace with the ever-evolving needs and aspirations of its customers. With bob World at the centre, we are bringing a world-class banking experience at their fingertips."

MEGA RETAIL CAMP ORGANISED BY INDIAN BANK AT VARIOUS CENTRES



Indian Bank Kolkata North Zonal Office organised two Mega Retail Credit Camps on 27 July 2022, one at Indian Bank MK Road Branch and another at Indian Bank Ultadanga Branch. Customers of various branches have been given Sanction Letters for Housing Loans, Vehicle Loans to fulfil their dreams. These unique camps have showcased Indian Bank's understanding regarding the need of the customers and also its capability of quick disbursement of the proposals. These camps not only created satisfied customers but also empowered them to the new age Banking like IndOasis, Net Banking & Tab Banking.

Both of the gala events were inaugurated by Shri M B Suresh Kumar, hon'ble Field General Manager, FGMO-Kolkata and graced by Shri Sagar Guha, Zonal Manager Kolkata North, Shri A K Mohanty, Deputy Zonal Manager Kolkata North and other officials from Branches, Zonal Office and FGM Office Kolkata.

CMPDIL INSTALLS VIRTUAL REALITY SMART CLASSROOM (VRSC) AT GOVT. UPGRADED HIGH SCHOOL, PITHORIA, KANKE, RANCHI

CMPDIL in a new CSR Initiative installed a Virtual Reality Smart Classroom (VRSC) at Govt. Upgraded High School, Pithoria, Kanke, Ranchi in association with Ranchi District Administration. Shri Vinoy Kumar, District Planning Officer, Jharkhand inaugurated the Virtual Reality Smart Classroom and said that VRSC will increase the curiosity and Conceptual learning among students. Virtual Reality Smart Classroom with 3D technology helps the students to easily understand and visualize complex Concepts and structures. Virtual Reality creates a 360 degree interactive learning experience.

Smt. Kumkum, Principal, Govt. upgraded High School, Pithoria & Smt. Munni Devi, Mukhiya, Pithoria expressed their gratitude and said this Smart Classroom help the students to grasp and understand complex theories easily.

PUNJAB & SIND BANK ZONE DELHI-01 ORGANIZED CREDIT OUTREACH CAMP

Punjab & Sind Bank Zone Delhi-01 organized a credit outreach camp on 26.07.2022 under the guidance of Pankaj Dwivedi, General Manager of the Bank. At the beginning of the program, the General Manager thanked all the customers and highlighted the Bank's motto - "Where service is a way of life" and underlined the Bank's commitment to provide easy and quality service to the customers. On this occasion, loans worth 70 crores were approved on the spot under different schemes of the bank such as housing loan, MSME, gold loan.

On this occasion, Zonal Manager Mr. Rajesh Malhotra said that the bank has recently come up with a Satkar scheme in the MSME sector, in which a huge reduction has been made on the interest and processing fee of the loan and it is now starting from 7.25 percent. Further, the bank is providing instant housing loan, car loan, gold loan at very low interest rate. The zonal manager said that the bank is providing banking facilities to its customers according to their needs, such as PSB UNIC for retail customers for online banking and PSB UNIC BIZ for large business customers. Nanhe Chaman, Griha Laxmi schemes, children and women are getting benefited from the very good interest rate given by the bank. In the 400 days fixed deposit scheme, where everyone is getting the benefit of 5.80% interest rate, senior citizens are being given special benefit of 6.30% interest rate. The bank has also introduced UDAN scheme for the customers related to their salary, in which a customer with an average monthly income of minimum Rs. 25,000 will get accident insurance up to Rs. 40,00,000 (Forty Lakh) and education insurance of children up to Rs. 24,00,000 (Twenty Four Lakh) i.e., there are many other beneficial schemes like insurance benefits up to Rs. 64,00,000 (sixty four lakhs) in this scheme.

MAX INDIA LIMITED

(Formerly "Advaita Allied Health Services Limited")

Corporate Identity Number: L74999MH2019PLC320039

Registered Office: 167, Floor 1, Plot-167A, Ready Money Mansion, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400018

Tel.: +91-120-4696000

Corporate Office: L20M(21), Max Towers, Plot No. - C-001/A/1, Sector - 16B, Noida - 201 301

Tel.: +91-120-4696000

Website: <https://www.maxindia.com> Email: corpsecretarial@maxindia.com

NOTICE

Notice is hereby given that the 3rd Annual General Meeting ("AGM") of the members of Max India Limited (formerly Advaita Allied Health Services Limited) ("Company") will be held on Thursday, August 25, 2022 at 12.00 Noon (IST) through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM), in compliance with General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, the General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, the General Circular No. 22/2020 dated June 15, 2020, the General Circular No. 33/2020 dated September 28, 2020, the General Circular No. 39/2020 dated December 31, 2020, General Circular No. 10/2021 dated June 23, 2021, General Circular No. 20/2021 dated December 08, 2021, General Circular No. 2/2022 dated May 5, 2022 (the "MCA Circulars"), to transact the Ordinary businesses as set out in the Notice of AGM.

As per Circulars, the Notice of AGM along with the Annual Report for FY 2021-22 shall be sent only by electronic mode to those Members whose e-mail ids are already registered with the Company/ Depositories. The Notice of AGM and Annual Report for FY 2021-22 will also be made available on Company's website at www.maxindia.com, websites of stock exchanges viz., BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com.

If your e-mail is already registered with the Company/Depositories, Notice of AGM along with Annual Report for FY 2021-22 and login details for e-voting shall be sent to your registered e-mail address. In case you have not registered your e-mail ID with the Company/ Depository, please follow below instructions to register your e-mail ID, for obtaining annual report for FY 2021-22 and login details for e-voting:

The entire shareholding of the Company is in demat form. Therefore, please contact your Depository Participant (DP) and register your e-mail address as per the process advised by DP where the concerned member maintains his/her demat accounts.

The Company is also providing e-voting and remote e-voting facility to all its members similar to earlier practices. Shareholders will have an opportunity to cast their vote remotely on the businesses as set out in the AGM notice through electronic voting system or during the meeting as well. The instructions for joining the AGM and manner of participation in the remote electronic voting or casting vote through e-voting system during the AGM will be provided in the notice of AGM. Members participating through VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

For Max India Limited

(formerly Advaita Allied Health Services Limited)

Sd/-

(Pankaj Chawla)

Company Secretary

Membership No. - FCS-6625

Place: Noida

Date: July 28, 2022



IIFL ASSET MANAGEMENT LIMITED
Regd. Office: IIFL Centre, 6th Floor, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Panel, Mumbai 400013
CIN: U74900MH2010PLC201113
www.iifl.com

NOTICE IS HEREBY GIVEN to all unitholder(s) of IIFL Mutual Fund ("Fund") that in accordance with Regulation 56(1) of SEBI (Mutual Funds) Regulations, 1996 and SEBI circular dated June 05, 2018 issued in this regard, the Annual Report and Abridged Annual Report of schemes of Fund for the period ended March 31, 2022 has been hosted on the website of the Fund (www.iifl.com) and website of AMFI (www.amfiindia.com).

Unitholders can also request for a physical copy of the Annual Report or Abridged summary through any of the following means:

- SMS: Send SMS to +91-9900445566 from investor's registered mobile number. SMS format "Folio"
- Telephone: Give a call on 1800-419-2267
- Email: Send an email specifying the folio number to service@iifl.com
- Letter: Submit a request letter at any of the AMC offices or CAMS Investor Service Centres, list available at www.iifl.com Such copies shall be provided to the unit holders free of cost.

For IIFL Asset Management Limited

Place: Mumbai

Date: July 28, 2022

Sd/-
Authorised Signatory

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS,
READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY



Notice of 68th Annual General Meeting, E-Voting and Book Closure

Notice is hereby given that the 68th Annual General Meeting (the AGM) of the Members of Bharat Electronics Limited will be held on **Thursday, 25 August 2022, at 10:00 a.m. (IST)**.

In view of the continuing Covid pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its General Circular Nos. 14/2020 dated 8 April 2020, 17/2020 dated 13 April 2020, 20/2020 dated 5 May 2020, the latest being 2/2022 dated 5 May 2022 and Securities Exchange Board of India (SEBI) vide its Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13 May 2022 (hereinafter collectively referred to as "the Circulars"), and other applicable circulars issued in this regard, permitted the holding of the Annual General Meeting ("AGM") through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM), without the physical presence of the Members at a common venue. In compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and the Circulars, the AGM of the Company is being held through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM), to transact the businesses as set out in the notice convening the AGM ("the Notice").

The Notice for Convening the AGM along with the Integrated Annual Report for the financial year 2021-22 is being sent through electronic mode to all the Members of the Company whose e-mail addresses are registered with the Depository Participants ("DPs") / Company's Registrar and Transfer Agent viz. Integrated Registry Management services Pvt. Ltd. ("RTA"). The aforesaid documents will also be available on the website of the Company at www.bel-india.in under the 'Investor' section and the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited & National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. Additionally, the Notice will also be available on the website of Central Depository Services (India) Limited ("CDSL") at www.evotingindia.com.

Members are permitted to join the AGM through VC/OAVM, 30 minutes before the scheduled time of commencement of AGM and during the AGM by using the login credentials and selecting the EVSN for the Company. The procedure for joining the AGM through VC/OAVM is mentioned in the Notice.

Notice is further given pursuant to Section 91 of the Act read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the Listing Regulations that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from **Thursday, 11 August, 2022 to Sunday, 14 August, 2022** (both days inclusive) for the purpose of 68th AGM and payment of final dividend for the financial year 2021-22. The final Dividend for the financial year 2021-22, if declared at the AGM, will be paid within the statutory period of 30 days of declaration, to those Members whose names appear on the Company's Register of Members as on **10 August 2022** in respect of physical shares. However, in respect of shares held in dematerialized form, the dividend will be payable to those persons whose names appear as beneficial owners as at the closure of the business hours on **10 August 2022** as per the details furnished by the depositories.

In compliance with the provisions of Section 108 of the Act and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Secretarial Standard on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India (ICSI) and Regulation 44 of the Listing Regulations, the facility for remote e-voting in respect of the business to be transacted at the AGM is being provided by the Company through CDSL. Necessary arrangements have been made by the Company with CDSL to facilitate remote e-voting. The detailed procedure and instructions for remote e-voting and e-voting during the AGM are mentioned in the Notice. All the Members are hereby informed that:

- The cut-off date to determine eligibility to cast votes by remote e-voting or e-voting at the AGM is **Thursday, 18 August 2022**. The remote e-voting shall be open for a period of 4 days, commencing at 09:00 a.m. (IST) on Sunday, the 21 August 2022 and ending at 05:00 p.m. (IST) on Wednesday, the 24 August, 2022 for all the Members, whether holding shares in physical form or in dematerialized form. The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. Remote e-voting shall not be allowed beyond the said date and time. Once the vote on a resolution is cast by the Members, the Members shall not be allowed to change it subsequently.
- The Manner of voting through remote e-voting and voting at the AGM by the Members holding shares in demat mode, physical mode and for Members who have not registered their e-mail address has been provided in the Notice of the AGM.
- Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend /participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again.
- Any person who acquires shares of the company and becomes a shareholder of the company after the dispatch of the Notice of the AGM and holds shares as on the Cut-off Date, may follow the instructions for voting on the resolutions as mentioned in the Notice of AGM.
- Members, who are present at AGM through VC/OAVM and have not exercised their vote on the resolutions through remote e-voting shall be eligible to vote through e-voting at the AGM. The detailed procedure and instructions for e-voting at the AGM are mentioned in the Notice.
- Members who have not yet registered their e-mail address are requested to register the same with their DP's in case the shares are held by them in dematerialized form and with Company/RTA in case the shares are held by them in physical form. Members who have not registered their e-mail address with the DPs/ Company/ RTA, may register their e-mail address and mobile number with Company's RTA M/s Integrated Registry Management Services Pvt. Ltd. for the purpose of receiving the Notice, Integrated Annual Report 2021-22 and e-voting instructions by clicking the link: <https://www.integratedindia.in/emailupdate.asp>.

In case Members have any queries or issues regarding joining the AGM & e-Voting, they may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Nitin Kunder (022-23058738) or Mr. Mehboob Lakhani (022-23058543) or Mr. Rakesh Dalvi (022-23058542).

For Bharat Electronics Limited

Bengaluru
28 July 2022

S Sreenivas
Company Secretary

'Har Ek Kaam Desh Ke Naam'



Indian Overseas Bank (IOB) invites

for the following:
RFP Reference Number: IOB/BSMD/Ind AS/RFP/01/2022-23

REQUEST FOR PROPOSAL

FOR

APPOINTMENT OF CONSULTANT IN

INDIAN OVERSEAS BANK FOR

IMPLEMENTATION OF Ind AS

The RFP document for the above is available

in bank's website www.iob.in and

<https://iobtenders.auctiontiger.net>

